

प्रेस नोट

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या २०२२ पंचवार्षिक निवडणुकीत एमएससीडीए पॅनलचा प्रचंड मताधिक्याने विजय

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या पंचवार्षिक २०२२ निवडणुकीसाठी सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रुगिस्ट संघटनेचे अध्यक्ष - मा. श्री. जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या "एमएससीडीए पॅनलमधील" सहाही उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य मिळवून गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीमध्येही घवघवीत यश मिळवून विजयाची पताका अधिक उंचीवर नेली आहे.

फार्मासिस्ट फर्स्ट: सर्वांसाठी सर्वासोबत हे ब्रीद वाक्य घेऊन मतदानाचा अधिकार असलेल्या २,८०,५०३ नोंदणीकृत फार्मासिस्टपुढे एमएससीडीए पॅनलचे - **एकच उद्दिष्ट : फार्मासिस्टचे उज्वल भविष्य** ही टॅग लाईन देऊन पॅनलचा जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न मा. जगन्नाथ शिंदे यांच्या राज्यभरातील खंबीर समर्थकांनी राज्यातील तळागाळा पर्यंत पोहचविण्यात यश मिळविले.

सदर निवडणुकीमध्ये एकूण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानाचा अधिकार असलेल्या नोंदणीकृत फार्मासिस्टपैकी शेवटची तारीख दि. १७ जून २०२२ पर्यंत एकूण १,०९,५७५ मतदारांचे बॅलेट पेपर परिषदेकडे पोच झाले होते. शनिवार दि. २५ जून २०२२ रोजी मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरु होऊन ती दि. २६ तारखेस निकाल जाहीर व्हायला सकाळचे १० वाजले. २४ तास मतमोजणी सुरू राहिली. जवळ जवळ ३०० चा स्टाफ याकामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तैनात केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री. मिलिंद पाटील (सहाय्यक आयुक्त-अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य) यांनी निकाल जाहीर केला. यात श्री. विजय पांडुरंग पाटील यांना ९०००४, सौ. सोनाली देविदास पडोळे, नागपूर यांना ८९५०५, श्री. मनोहर सोपान कोरे, औरंगाबाद यांना ८९३३६, श्री. अतुल अशोकराव अहिरे, नाशिक यांना ८८४९८, श्री. गणेश चंद्रकांत बंगळे, बुलढाणा यांना ८८४३९ आणि श्री. नितीन नवनीतराव मणियार, मुंबई यांना ८७७१९ मते मिळाली. सातव्या क्रमांकाच्या उमेदवारास ६००४ इतक्या मतांवरच समाधान मानावे लागले.

राज्यभरातील फार्मासिस्ट बंधू भगिनींचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. येणाऱ्या कार्यकालात एमएससीडीए पॅनलने जाहीरनाम्याद्वारे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तंतोतंत केली जाईल असे आश्वासन निकालानंतर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रुगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे यांनी दिले व सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. तसेच एमएससीडीए चे सचिव श्री. अनिल नावंदर व इतर पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि त्यांची तळागाळापर्यंत जोडली गेलेली टीम यांच्या विशेष परिश्रमांमुळे हे यश प्राप्त होऊ शकले अशी भावना श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

संदर्भ : एमएससीडीए/३०२/२०२२

२७ जून २०२२

सर्व मुख्य पदाधिकारी, सर्व झोनचे पदाधिकारी,
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष / सचिव / पदाधिकारी,
तालुका संघटनेचे अध्यक्ष / सचिव / पदाधिकारी,
एवंम कार्यकारिणी सदस्य व प्रचार यंत्रणेतील सक्रिय कार्यकर्ते
जिल्हा केमिस्ट्स अॅण्ड ड्रुगिस्ट्स असोसिएशन

महोदय,

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या (MSPC) २०२२ निवडणुकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अॅण्ड ड्रुगिस्ट्स असोसिएशनच्या पॅनेल पे सहा ही उमेदवार प्रपंड मताधिक्याने निवडून आले आहेत.

१. श्री. विजय पांडुरंग पाटील, सांगली यांना १०००४ मते
२. सौ. सोनाली देवीदास पडोळे, नागपुर यांना ८१५०५ मते
३. श्री. मनाहर सायान कार, औरंगाबाद यांना ८१३३१ मते
४. श्री. अतुल अशोकराव अहिरे, नाशिक यांना ८८४१८ मते
५. श्री. गणेश चंद्रकांत बंगळे, बुलढाणा यांना ८८४३१ मते
६. श्री. नितीन नवनीतराय मणियार, मुंबई यांना ८७७११ मते तर

निकटतम प्रतिद्वंदी सात नंबरपरील उमेदवार यांना फक्त ६००४ मते मिळाली आहेत.

आगले पॅनेल "एमएससीडीए पॅनेलने" सर्व सहा ही उमेदवार भारद्दोस मताधिक्याने निवडून आणल्यात आणण केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल आपले शतशः हार्दिक अभिनंदन !

आपण सर्वांनी मिळून या निवडणुकीद्वारे आपल्या संघटनेची एकता व अखंडता सर्वांना दाखवून देत अधिक बळकट एवंम घट्ट केली आहे. पुढील काळासाठी याचा फायदा आपल्या संघटनेला सर्वच स्तरावर संघटनेचे महत्व वाढवून देण्यास उपयोगी पडेल.

आपण स्वतः आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत घेतलेले परिश्रम उल्लेखनीय आहेत. एमएससीडीए या उत्कृष्ट कार्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करते. यापुढे ही राज्य संघटना बळकट करण्यासाठी आपणा सर्वांचे असेच सहकार्य मिळत राहिल अशी अपेक्षा बाळगती.


पुनः आगले हार्दिक.. हार्दिक...हार्दिक.. अभिनंदन व आभार !

"केमिस्ट एकता जिंदाबाद"


धन्यवाद !

आपले नम्र

दि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रुगिस्ट असोसिएशन



जगन्मोहन. शिंदे
अध्यक्ष



अनिल नावंदर
सचिव

सहप्रत : यापत्रासोबत प्रेस नोटची प्रत पाठवत आहेत. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द व्हावी या दृष्टिने योग्यती कार्यवाही करावी. (प्रेसनोटच्या अतिरिक्त झेरॉक्स कॉपी करून घ्याव्यात.